

MANUFACTURERS OF INORGANIC PIGMENTS

Ph: 0091 - 44- 26136700-04 (5 lines) exports@ultramarinepigments.net www.ultramarinepigments.net



The Manager - Listing Compliance
Department of Corporate Services,
BSE Limited,
P. J. Towers, 25th floor, Dalal street, fort,
Mumbai -400 001

July 03, 2024

Dear Sirs,

Sub- Newspaper publication

Scrip Code- 506685

Kindly find the enclosed newspaper clipping published on "Economic Times and Maharashtra Times" respectively dated July 03, 2024 for Notice of 63rd Annual General Meeting, Book closure and instructions for remote e-voting as envisaged under Regulation 47 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the above information on record.

Thanking you,

For Ultramarine & Pigments Ltd

[Kishore Kumar Sahoo] Company Secretary

Encl: A/a



Adi-Nadir Faction to **∞** Buy 12.65% Stake in Godrej Ind from **RKN Enterprises**

Mumbai: The Adi and Nadir God-leej faction of the corporate family has agreed to buy out the 12.65 %sta-ke for 73,838 crore in Godrej Indu-stries via block deals from RKN En-terprises owned by Rishad Naoroji, a cousin of Adi Godre).



The convent by Rishad Naorol, leter prises owned to the convent agreement announced by the Godref family in early May this year. Godref landsurises closed marginally up around 1.6% at 690.55 on the Riskon Tuesday. In a statement, the convention of the conventi

BIS Plans Hallmarking for 9-carat Gold, other Jewellery with Banks

ENGIANT THE Bureau of Indian Standards (BIS) is coming out with hallmarking and Hallmarking Unique Identification (HUID) and the Hullmarking Unique Identification (HUID) standards (HUID) and the Indian Identification (HUID) and the Indian Identification (HUID) and Identificatio

lers' Association (BJA) and Carat-lane representatives with BIS's di-rector general. The Department of Consumer Affairs officials were too present at the meeting. A detailed email was sent to BIS but the agency did not reply. However, senior officials of BIS, sa-did "Making hallmarking mandato-by for 9 carat Jewellery, silver Jewel-

lery and others are under discus sion." - Sutanuka Ghosal

CIAL COCHIN INTERNATIONAL AIRPORT LIMITED

SELECTION OF OPERATOR FOR 0484 LUXURY AERO LOUNGE

Therefore are invited on behalf of Cochin International Apropt Limited (CAL) for selection of an Operator for Operations & Maintenance of 0484 Lusury Areo Lungua & Chochin International Approt, for a period of 10 years. Interested agencies may submit their tenders on or before 24 07 2024. For prior details visit www.cial.aero Contact 0484-2610115 Edn. 2519, 3108 or commercial@cial.aero.

ULTRAMARINE & PIGMENTS LIMITED

office of Start Arministry (Start Arministry) (Star

AL/LIC 146/2024(A) TENDER NOTICE

India Seeks Critical Mineral Blocks in Africa, LatAm

New Delhi is heavily reliant on imports for critical minerals like lithium which are essential for energy transition and green technologies

Read Delhi is heavily reliant on imports for critical mineral Manhati India is in talks with Africa and Latin America to secure critical mineral blocks overseas, the mitterial talk america to secure critical mineral blocks on a sovernment to severe retires even to sever the critical mineral blocks on a sovernment to sovernment to several properties of the control of the external affairs ministry, to enable the control of the external affairs ministry to enable the control of the external affairs minis



Eurozone Inflation Eases Slightly to 2.5% in June

European Central Bank likely to keep interest rates on hold this month

Brussels: Eurozone inflation cooled in June, official data showed Tuesday but superiors say it will not the Bank to accelerate its rate-cutting cycle despite sluggish economic growth.

Consumer prices have remained stub-bornly above the EUB's two-percent target, although the return to easing inflation will no doubt be welcomed by officials.

Consumer prices inflation in the single down from a 2.6% rate in May, the EU's statistics agency said.

The May reading had been higher than expected, ticking above the 2.4% and the statistics agency said.

The May reading had been higher than expected of hyril.

Economists surveyed by FactSet and Eloomberg had forecast that June inflation would ease to 2.5%. It is not become the said of the

rowing costs at their July meeting.

"Our work is not done, and we need to remain vigilant," warned ECB president Christine Lagarde on Monday. "We will not rest until the match is won and inflation is back at 7%, she added in a speech in Forrugal. Experts soft buesday's data wonder the state of the stat

There are nower growing expeciations that it could lower rates later this year. But "stubbornly high" services inflation "will cause headaches" for the ECB, according to Riccardo Marcelli Fabiani at Oxford Economics. Eurostat data showed services prices rose by 4.1% in June, stable compared with May.

Share of Russian Oil Imports into India Reaches 42% in June, up 5% from May

New Delhi: The share of Russian crude in Indian imports rose to 42% in June from 37% in May and was more than the combined share of the next four largest suppliers, according to energy carpot racker Vortexa. Crude imports from Russia jumped 13% in a month to 129 million barrels per day (mbd) in June. Russia's share in Indian imports exceeded the combined share of Iraq (16%), Saudi Arabia (6%), the UAE (6%) hand the US (7%).

Total and the second of the se



mbd and Europe's dropped 18% to 386,000 bpd. China and Europe also take Russian orby policy for the second profession of the second profession of the second profession or the second profession or the second profession of the second profession of

July." It takes about a month for oil tankers loading at Russian ports to reach India. Indian refiners find it attractive to buy Russian crude as it is available for a discount since the second of t

Unused / Used Machines for SALE

of Renowned Companies
Plasma Cutting Machine with complete set of Accessories - Messer Make - 1 set

Shearing Machine MB Jigson Make – 1 Set Multi Blanking Line (MBL) Blue Star Ltd Make - Capacity 30000 Ton / Year

SYNISE For MBL: 8308810312, 8308810325
For Other Machines: 7096428098

www.synise.com

▼VENTURE Tech Transfer Office

Call for Expression of Interest from

Industries for TechNet Service pported by: BIRAC, NBM, Venture Center and TechEx.in Focus areas: Chemicals, Specialty Chemicals, Healthcare

Agriculture, Engineering, Ingredients, Food, Nutrition

TechNet Service

"Technology Scouling" service of Regional Technology Transfer Office
(TechEx.in) at Neuture Center, exclusively for Industries.

Inviting Industries to submit problem statements/ challenges via a simple

For details about program & to share challenges visit: https://www.techex.in/technet pradnya@venturecenter.co.in | +91-8805009010| +91-8956457042

RAIL COACH FACTORY, KAPURTHALA

Sr. No.		Description	Qty.(Nos./ Sets)	(Rs.)
1.	0224141/29.07.2024	9KVA Transformer	1147	2000000/-
	750V/415V/190V AC 3- Dry Type, Air Cooled fo	Set		
2.	01241250/29.07.2024	Pin Bracket for Bogie	8599	442500/
1510	Body Connection	Nos	442500/-	
3.	05241551/26.07.2024	Supply, Apply of EP	80 Set	5000000/
	Brake System (2 Types	S00000000	DESTRUCTION OF	
4.	05241341/08.08.2024	Hand Brake Set	241 Sets	99530/
5.	07241314/26.07.2024	246 Set	349390/	
	Fittings of Control Equipm			
	02241247/30.07.2024	106 Set	367740/	
	LHB VP Coaches			
7.	02241256/06.08.2024	Condensed Aerosol	1492 Set	419010/
	Based Fire Detection			
	02241350/29.07.2024 Battery Charging		2001 Nos	197870/
	Socket & Fuse Box			
	02241385/30.07.2024	9 1403	NIL	
	Heat Tracer			
	02241392/13.08.2024	Polymide Flexible	299775 MTRS	256430/-
	Conduit 5 Types	onduit 5 Types details and making On-line bids, visit Websit		

I. For details and making On-time bids, sell Whatle Maryland government of the control of the co

bythem. CORRIGENDUM

Bidders may please note the following changes against 1. Tender No. 05241258 Description: Set of Side Buffer Assiy, Existing Entiry Due date O2.07 2204 Should be read as 18.07.2024 Z. Fender No. 02241255 Set of Cange Champ Ferminal Various 1 pisses of LHS Coaches Estating Due date 10.07 2024 Should be read as 18.07.2024 Z. Fender No. 0224125 Set of Cange Champ Ferminal Various 1 pisses of LHS Coaches Estating Due date 10.07 2024 Should be read as 19.07 2024 A. Therder No. 13245921 For Procurement Hydraulic Wheel Press as per specification no. Mech/MARP/370011 Revol. Existing due Date 12.08 6.02424 Abnud be read as 12.07.2024 Should be read as Canges Should Should be read as Regarding Description: Description revealed by incorporating "Installation & Commissioning" Inclusive Payment Terms: Payment terms revised.

PKMM
No. 38-S70244 255 No.: 38-S/2024-25

PCMM Dated: 02.07.2024

CORRIGENDUM CORRIGENDUM # 1 Dated 03.07.2024

RFP Ref: SBI/GITC/ITFO/2024/2025/1145

DATED: 07.06.2024 ARE PROFESSION LITTLE VIOLENCE AND ARE STONE AND ARE STONE

28

0

CREENED CABLE (50 KMs).

Last date & time for opening of tenderDate & time for openi

Dy. CE/TS (D), PSTCL, Patiala

Institution Dates.

Asset Name

Asset Location

Est. Project Cost

Contrar Lake View Holio

Southward Rock, Cheethmashahl,

Bernard in zoncoming open of 69 (spans) controlled profits for southward on the Holio.

Bernard in zoncoming open of 69 (spans) controlled profits for southward on the Southward Cheethmashahl,

Bernard Rock, Cheethma

accession a rings-annew glackers grow in the season of societ for award of the project.

There is submission of this, the latter shall make granned sold and place grows of the project of



INDIAN OIL CORPORATION LIMITED

[CIN - L23201MH1959G01011388] gd. Office: IndianOil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (East), Mu

Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations 2015, it is hereby informed that the Compan-has fixed Friday, 12-July 2024 as the Record date? for the purpos of ascertaining the eligibility of members for payment of final dividen of 7 1/. (Rupeas Seven Orly) per equity share on the fixe value 7 10/- each on the equity shares of the Company for the year 2023-24.

The final dividend, if approved by the members in the forthcomin AGM, will be paid to the eligible members within the stipulated period 30 days from the date of AGM.

or usys now me alle or Notion. Members may not be that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mendates that dividends paid or distributed by a company is taxible in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of making the payment of dividend. In order to enable the Company to determine the applicable TDS rate, members are mouested to submit the relevant documents on or before 31* ully 2024. The detailed communication regarding TDS on dividend is provided on the link:

26 27 28 29 30 31

Sd/- MANAGING DIRECTOR

Intelligence (1, who contention and outling the meeting)
compliance with Section 100 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the
compliance with Section 100 of the Companies Act, 2013 are switched from time to bring
confliction with Section 100 of the Companies Act, 2014 as are related from time to bring
or Regulation 4 of SESI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations
or Regulation 4 of SESI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation
or Regulation 4 of SESI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation
or provided with the safety to contain the control of the Companies of

shareholder, scenned copy of the share certificials (fort and back), PMI (self attested scanned copy of PMI car), ANDPAR (self attested scanned copy of PMI car), and the period of PMI car), and period of PMI car), and period of PMI car), and period the period of PMI car), and period the period of PMI car), and period of PMI car), and period the period of PMI car), and period the period of PMI car), and period the period of PMI car), and perio

GMM Pfaudler Limited registered Office: Vithal Udyognagar, Anand-Sojitra Road, Karamsad 388 325, Guja CIN No: L29199CJ1962PLC001171, Email ID: investorservices@gmmpfaudler.com; Website: www.gmmpfaudler.com

Bhamholders may role that the 61*Annual Garear Meeting ("AGM") of the Mambers of GMM Plauder Limited ("the Company") will be held through VCIDAWIN on Friday. August 3,204 at 21 fown one (181) to transach be business set from in he helder of the AGM. In compliance with the applicable previsions of the Companies Act, 2013 may with progradical Relate fames the europtic prevision of the Companies Act, 2013 may with progradical Relate fames the europtic prevision of the Southers on Exchange Beater of India (SEST) Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 that (Light Regulations, 2015) and provisions to Command Contain sease of the Ministry of Light Regulations, 2015 of the Section of the Companies and Companies an

In compliance with the above referred Circulans, the electronic copies of the Notice of the 61" ACM and Annual Report for the Instinuity are 2023-24" but the sent to all the shareholders whose e-mail addresses are registered with the Company' Depository Perticipants. The Notice of the 61" ACM will do be available on the Company's website www.gampfaudder.com and on the website of the Stock Exchanges, BSE Limited at www.bserbild.com of the Noticeal Stock Exchange of India Limited at www.sterbild.com of the Noticeal Stock Exchange of India Limited at www.sterbild.com of the Noticeal Stock Exchange of India Limited at www.sterbild.com of Noticeal Pseudopart on the website of Limited and difference of the Noticeal Stock Exchanges (Noticeal Stock Exchanges, BSE Limited at wards of the Noticeal Stock Exchanges, BSE Limited at www.sterbild.com of the Noticeal Stock Exchanges of the Noticeal Stock Exchanges (Noticeal Stock Exchanges, BSE Limited at www.sterbild.com of the Noticeal Stock Exchanges of the Noticeal Stock Exchanges (Noticeal Stock Exchanges Changes of the Noticeal Stock Exchanges of the Noticeal S

their - mail addresses with their relevant Depository Participants.

Manner of voting a the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its shareholders to cast their votes on all resolutions as set out in the Notice of the AGM Schareholders have the option to cast their votes on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting futuring the AGM. Detailed procedure for remote e-voting is overlap for the AGM. Detailed procedure for remote e-voting is overlap for the AGM. Detailed procedure for remote e-voting is overlap for the AGM. Detailed procedure for remote e-voting is overlap for the AGM.

held on May 22, 2024, had considered and recommended payment of find ultridend of NR 1,00°. (Rupee One only) each per equity share respectively, to be paid on NR 1,00°. (Rupee One only) each per equity share respectively, to be paid on Appl 2,02° (Equity Share respectively). To be paid on Exposed on the Common of the Handerd Views Frour only subject to be paid on or before Thursday, September 6, 2024, to the shark-first period shark-first period

sent to their registered addresses. Shareholders may select the terre of the terre

compensus an excusation service in respective suppository enforcipated. Shareholders holding shares in physical mode who have not registered their bank details can register the same by submitting Fins IRSR2 along with the supporting documents to Link Intime at C-101, 247PpA, LBSMagy (Marcol Ky), Mumbal 400083. In case of any query, a member may send an e-mail to the Registrar and Share Transler Agents of the Company of IRSR26486(Bilderinder Gogistrar and Share Transler Agents of the Company of IRSR2648(Bilderinder Gogistrar and Share Transler Agents of the Company of IRSR2648(Bilderinder).

The above information is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company and under the Circular(s) issued by the MCA and SEBI. For GMM Pfaudler Limited

Date: July 2, 2024 Place: Mumbai

12 13 14 15 16

- 00

6

अपर्णा पाटील parna.patil@timesofindia.com

अध्यक्षपदाच्या निसंहणुकीला पार् महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे ामी व्यक्ति स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वार के स्वर के स्वार के स्वर के स्वार के स

विकासने बाते हे स्पर सांगे अमेरिक अफारास्त्रा प्रतिस्थानी जिल्लाकृष्टि स्टर्मिंग सक्समी जाते ताला देखार को स्वास्त्रा प्रति ताला देखार हम सांगी मानी प्रतिस्थान प्रति की आणि मानी अप्रत्य देशाना हम सांगी अप्रतिस्थानीय तिथि प्रतिस्थानीय अप्रत्यानी मानियां की पिकासी अप्रत्यानी मानियां की प्रतिस्थानी अप्रत्यानी मानियां की प्रतिस्थानी अप्रत्यानी मानियां मानियां अप्रत्यानी स्वास्त्रा स्वीप्तानी स्वास्त्री अप्रत्यान स्वास्त्री स्वास्त्री हैं अप्रत्या स्वास्त्र स्वास्त्री स्वास्त्री हैं

अथवात सभा मिळालाला असतं, व्यवहा-व्यान मात्र करप्यदती, स्थलातं, आरोग्य इत्यान मात्र करप्यदती स्थलातं, आरोग्य इत्यान मात्र करप्यता स्थलातं, इत्यान मात्रित, प्रशास वाहरते नाही, असे संगितत्वाने प्रशास वाहरते नाही, असे संगितत्वाने व्यवहाला, इतकेच नाही ता स्थलाने व्यवहाला, इतकेच नाही ता स्थलाने 22

निष्प्रभ बायडेन आक्रमक ट्रम्प



अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणकीसाठी पहिली वादचर्चा घडली. या चर्चेत अध्यक्ष जो बायडेन यांना धड बोलताही येत नव्हते. अनेकदा ते अङखळले. याच बायडेन यांना आपण पुन्हा चार वर्षांसाठी निवडून द्यायचे का, अशा प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटल्या आहेत. यानंतर अमेरिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ज्ञावत जाते. सारवरण घोरणावनांचे स्वार अपूरण घोरणावनां ज्ञावतां सारवर्ग वर्णात्र प्रावर्ण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां कार्यक्रण घोरणावनां चारणावनां वर्णात्र वर्णात्

सुरुवात बोछी 'बीम्' झाल्याचे सांपून बारपंटन गांज्यावर विश्ववात असल्याचे घटती आहे. बनंतर पक्षेत्रांत्र अळळा भोष्टता आलेली गांत्र अपनी कार्योत प्रणात पक्षाची तांत्र अपनी बार्योत प्रणात पक्षाचे विश्ववात आहेत. आयाचा गांच माणी गांच पल्लावान सेंतर द जांक्र गांचे माणी गांच पल्लावान सेंतर द जांक्र गांचे मा तृत्यात्र आहेत. मानाव्यात्र, हा 'देक्कोंन वन मानेट' (सेन्याव्या कोगानाव्या आगे आक्रम्माव्यात्री नात होण्याचा इत्तार) असल्याचे संसुन्य भोष्टमाची नात्रील

आक्रमणासाठी तथार (रोणमा। इशारा) असम्बन्ध संतुत्त । अस्ति व्यवस्था निर्माण करून हिंदी आहे. 'बयरीन आणि ट्राम योध्या वयदा तीन वयदी अंतर आहे. एम या क्वेत हैं अंतर सुमारे २० गांपीने आहे, हैं दिस्त होते. हींग वान महस्तरांग्व बन्धा अवारी प्रचारित करणादी आहे. असे सांत्रान वार्ची नामहरूत पूर्व महस्ति या प्रचारी किता जाता नुकस्ता करूर शकते, याचा अंदान हिंदा आहे. ब्याइन-ट्रम्म प्रधानीहरूत वा क्वेतिन अमेरिकेतीमा चीव्या स्त्रीमा क्वेतिय सांत्रीहर वार्योज-ट्रम्म प्रधानीहरूत वा ब्यवेतिय

खंटल चात अडकण्याचा शक्तता आह. तसे न ज्ञाल्यास ८१ वर्गाचे वायडेन र त्यांच्यांच्यां तीन वर्ग व्हान असरेले ट्रम्प यांपैकी एकाची निवड करून 'लोकजाही बाचवण्याचे काम' अमेरिकेतील सुज्ञ मतदारांना करावे लागणार आहे.

प्रस्तावित ज्वेलरी पार्कला प्रोत्साहन

एक लाख रोजगारनिर्मितीचे

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

राज्याचा पथर्श्न प्रकल्प असलेल्या आण्या एक लाख रोज्ञागर्विमंत्रीची क्षमता असण्या नती मुंबईतील प्रस्ताविक वृंदिया जेल्ती पढे फ्रस्ताविक वृंदिया जेल्ती पढे फ्रस्ताविक वृंदिया जेल्ती पढे फ्रस्ताविक रोज्ञाचा सुक्स, एक् आणि भण्या उज्ञागिक राज्ञाचा विशेषा सरकारते चुकलाच एक जिल्पा प्रमुख केला. या पाक्रेक वृंद्धामा रोज्ञाचा विशेषा प्रोत्ता प्रसार प्रक्राचा रोज्ञाचा विशेषा प्रोत्पासन्त्रामा पार्कनाइने वर्षिनीच्या भारेच्या कर्मामा वर्षाच्या कर्मामा स्थान स

हा प्रकल्प स्थापण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे, राज्याचे जेम्स अण्ड ज्वेलरी क्षेत्रातील अग्रस्थान अवाधित राहावे हा होव. या प्रकल्पाच्या माध्यमातृन राज्यात

निर्यातीमध्ये जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे योगदान

मुंबईमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेटेत रत्ने आणि आधूषणा पुरवटा केला जातो. जेम्स आणि ज्येलरी क्षेत्राचे राज्याच्या निर्वातीत ८.९ अ अमेरिकी डॉलरचे भरीब योगदान असुन देशाच्या निर्वातीत त्याचा २८ टव पुरवटा फैला जातो. जेम्स आणि ज्येलरी क्षेत्राचे राज्याच्या निर्यातीत ८.९ अच्य अमेरिकी डालरचे परीच योगदान असून देशाच्या निर्यातीत त्याचा २८ टक्के बाटा आहे. शिवार क्षेत्र राज्याच्या एकृण राष्ट्रीय उत्पादनात सुमारे ७ टक्के योगदान देत आहे.

अन्य उद्योगांनाही सवलती

अन्य उद्योगानाश प्रांतिक होत्या कृत मध्य उद्योग प्रकाशित इंडिया केवा क्षेत्रा में कृत स्था सूक्ष, तकु मध्यम उद्योग प्रकाशित क्ष्याना शिक्षा असून सरसाय्य निर्मातनुसार वा उद्योगांस्करी प्रांतास्त्र अनुस्तरे देखना असे क्षित्रच्या गोस्युष्ट अस्ताय सुर्वक तुष्ट स्मात्स्त्र, प्रकाशित क्ष्या क्ष्या कृत्या स्था क्ष्या क्ष्

५० हजार कोटीचे मुंतवगृह होगार आहे. प्रकारवास विशेष प्रोत्साहत देण्याचे वाव तसेच, वर्षणा १४ हजार ८०० कोटी सरकारच्या विशासकी होती. अक्षेत प्रभाव अर्थिक स्थितिक देशाश श्रीणा साधारच्या उत्पेष, उत्पेष्ठ कामग्राह व स्वयोग कामग्राह च स्वयोग कामग्राह चोहा कि स्थासकी होता अर्थिक स्थासकी सुम्राहत प्रकार होता जनार एक ताव दोकाराजीनी होता, समृत करत या प्रकारचारा प्रोत्साहत असे स्वितिको वात्र अहें, परिणामी या देण्यास मानवा हिली.

'दरड़ोर्ड उत्पन्नात महाराष्ट अकराव्या स्थानी'

म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई

8 दरहोई उत्पन्नात महाराष्ट देशात पुरव्यक्ति चर्चकाण भागा नगरव्यक्ति । विभागसमेत पर मुचना कार्याक्तिने । (पीआसमे) दिलेल्या माहितीच्या । अभये हेकता, या आकहेत्वस्तित्वन । अस्ति होता स्वारामा प्रतियद्धा । परताना महाराष्ट्राच्या आर्थिक पाराणी । अहत्यताता सुभाराणा करण्याची मागणी । केली.

अवस्थात पुष्पण अरण्या भागा सुन् हिला स्थान स्था घाटा असलता हिस्ता, सिकान, पहुचेरी, हत्याणामारखी राज्ये पुढे गेली आहेत. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह नाही, असे चव्हाण यांनी सरकारला सुनावले.

एसी लोकलची गळती रोखण्यासाठी कृती आराखडा



म. टा. प्रतिनिधी, मुंबई

चातानुक्षित होकल्ल्य छातान् पणी ठिक्कणाच्या समस्येवर मात करण्यासाठी परिचम रेल्वेन उपारपयोजना पूर्ण केल्या आहेत. बातानुक्षित योजगीत पायाचा निस्मा येगाने होग्यसाठी २० मिमीएवती ४० मिमीच पाइप बसराव्यात आहे. मेश बनावटीच्या एसी लोकलमभीत सर्व

काँग्रेसारचे जुने साहित्य वस्तुत्व त्रां जागी नचे साहित्य वस्तुत्व जागी नचे साहित्य वस्तुत्व जागी नचे साहित्य वस्त्राच्यात आणि शिक्षर कारतेष्वस्थीत हेल्वे जी जागी जागा ना स्थान जागा आणि शिक्षर कारतेष्वस्थीत हेल्वे जी जागी जागा ना स्थान जागा अराज्य आराज्य आराज्य जागी त्रां केत्रा वस्त्राच्या आराज्य कराज्य जागी सामाज्य कराज्य जात्र कुरित लोकत्त्वच्य अपूर्व में वे १६ फेन्या होतात. ताज्ञ कराज्य जात्र सुर्वेता लोकत्त्वस्था कराज्य आराज्य आराज्य आराज्य आराज्य आराज्य आराज्य स्थान स्

3

8

27

56

3

54

-83

22

21

20

19

17

2

14

0

N

0

ऐकू कमी येते का ?

HEARING

PROBLEM?

भूमिगत मेट्रोच्या पुढील टप्प्याची तयारी

शीतलादेवी. स्थानके लवकरच

22

24

2

26

N.

8

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पञ्चातील सर्वाधिक लांबीच्या अम्पनत मेटोच पहिला टप्पा प्रवाहांताळे चुक होण्याम विलंव ग्राला असतान, इसमिकडे आला पुढील टप्प्याची अ—त्वादी प्रशासनाने सुक केली आहे.

वतला. 'कुलावा-वांद्रे-सीप्झ' या नावे ओळखली जाणारी मेट्रो-३ ही ३३ 'चवदार तळ्यातील

⁸⁸ पाण्याचे शुद्धीकरण'

पूर्व स्थानस्य सेवील स्थानमध्यित्रण्य अर्थत्वः सम्बद्धः इत्यानमध्यित्रण्य अर्थत्वः सम्बद्धः इत्यानमध्यित्रण्य अर्थत्वः सम्बद्धः इत्यानमध्येत्रण्य सम्बद्धः इत्यानमध्येत्रण्य सम्बद्धः इत्यानमध्येत्रण्य सम्बद्धः इत्यानमध्येत्रण्यः अर्थानमध्येत्रम्यः इत्यानमध्येत्रमध्यानस्य सम्बद्धः इत्यानमध्येत्रमध्यानस्य इत्यानस्य इत्यानस्य अर्थानस्य स्थानस्य स्थानस्य इत्यानस्य अर्थानस्य स्थानस्य

उत्तराज्या सीरपंकरण आणि कुरास्त्राक्षित्रप्राण्या कामाव्यवत् स्वाधिक प्रस्त उप्पेश्व केला होता. स्वाधिक प्रस्त उप्पेश्व केला होता. स्वाधिक प्रस्त अस्ति साहिती हिस्ती व्यवेडी सिरोपी पक्षेत्रे कियप व्यविद्वारा, माजी मंत्री नित्तीन प्रकत स्वाधिक, 'विभागमध्येत निवहन आरोले सार्व २८८ आसार्वा स्वाधिक रूपार्थी, स्वाधिक अधिककर प्रवेचामुख्य अस्ति स्वाधिक अधिककर प्रवेचामुख्य अस्ति स्वाधिक अधिककर प्रवेचामुख्य अस्ति स्वाधिक अधिककर प्रवेचामुख्य

आहेत. त्यामुळे डॉ. आंवेडकर च्यांच्याशी संबंधित सर्व स्मारकांचे

असे सामंत यांनी जाहीर केले.

4

BLUE DART @ 2

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosus Requirements) Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosus Requirements) Regulations, 2015 that the Meeting of the Requirements (Regulations) and that the Meeting of the period of Directors of the Company is scheduled to be held on Frida July 19, 2024 at 11:30 a.m., inter-alie, to approve the Ur Audited Financial Results for the quarter ended June 30, 2025. NOTICE

किलोमीटरची राज्यातील सर्वात लांव भूमिगत मेट्टो मार्गिका सुंबई मेट्टो रेल कोपीटराजकहुन (एमएमआसी) उन्हें देखा हो. मार्गिकेचा २०५६ी रे० स्थानकांचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या नेतात और, त्यातील द्वाव्याच्याच्याच्या झाल्या असुन, सिम्मल, येर्याण्या चाचण्या आता सुरू आहेत. मात्र या

पहिल्या टप्प्याला सहा महिन्यांहून अधिक विलंब झाला आहे. या स्थितीत

अवस्य विशेष ज्ञाला आहे. या स्थितते 'एमएमआरसी 'ने मात्र पुढील टण्यातील पाहणी जोमाने सुरू केली आहे. मार्गिकचा पहिला टप्पा आरे (सारीयुत्नगर) ते सुर्वास्त्र

या दूसन्या टप्पात ग्रीतलारेली मंदिर कामीया आहावा घेण्यात आस्ता. य मिदिविनायक मंदिर, या दोन या मेट्री माणित सरण कार्यान्वत स्वातकार समाणेश अहरे. याचे की स्वातकार समाणेश अहरे. याचे की स्वातकार माणित स्वातकार माणित स्वातकार प्रतिकृति कार्या माणित स्वातकार प्रतिकृति कार्या माणित स्वातकार प्रतिकृति कार्या माणित स्वातकार प्रतिकृति हो कार्या माणित स्वातकार प्रतिकृति हो कार्या माणित स्वातकार प्रतिकृति हो कार्या माणित स्वातकार माणित स्वातकार स्वातक

अल्ट्रामरीन ऑण्ड पिगमेंट्स लिमिटेड CIN: L24224MH1960PLC011856 नोद. कार्यालयः विरुमलाई हाऊस, रोड नं. २९, सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२.

विस्त एवं, स्कृत का प्रतिकृति के प्रमुख्या सक्या आगि वादान अस्तान का विस्त एवं एक्ट्र के प्रतिकृति का प्रति

द्धाना करते ने नानों तोन प्रतासिक प्रतासिक पर कारण है है कहा जा हमा है कि उसी कारण है के वह कि उसी कारण है कि



इतर ऑफर: Theft Cover

Lost Coverage Burglary Cover

4 years warranty

Easy & low cost EMI Attractive exchange offers on old hearing aids Home visit for elderly

Special offer: FREE 1 year battery free*

© +91 80 80 20 88 16

HEARING TEST

अथर्व स्पीच एण्ड हियरिंग केयर प्राइवेट लिमिटेड

Ground Floor, Hortencio, Unit No. 5, 6, 7,
Plot No. 239 of Village, 30" Road,
Opp. Americans, Bondra (West), Mumbai





भारत सरकार गृह मंत्रालय भारताचे शबू संपत्ती अभिरक्षक कार्यालय दिल्ली मुख्य कार्यालय पहिला मजला, ईस्ट विंग, शिवाजी स्टेडियम कॉंब्रॉट पॅलेस, नवी दिल्ली- ११० ००१

फा.नं.शत्रूच्या मालमत्ता/मुंबई/ २०२४-२५,

@(11 BB 9

रिक्त पद परिपत्रक भारताचे शत्र संपत्ती अभिरक्षक कार्यालय (CEP) च्या मुंबई येथील कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरच्यासाठी अर्ज आमेत्रित केले आहे.

पदाचे नाव	पदाची संख्या	मासिक मानधन		पात्रता/अनुभव
आणि स्तर		निवृत्त अधिकारी	इतरांसाठी	330000000000000000000000000000000000000
वरिष्ठ सल्लागार (स्तर- १२/१३)	0१ [मुंबई]	O.M क्रमांक : ३-२५/२०२० E.IIIA दिनांक: ०९/१२/२०२०, नुसार शेवटचे वेतन वजा पैन्हान	₹,94,000/-	 संचातक/दाप समिव समतुत्य किंवा समतुत्य अनुभवावे होक; वधोमर्थादः सेवानितृत सरकारी अधिकारीसाठी ६४ वर्षीयेक्षा जास्त नसावे, अर्जाच्या शेवटच्या ताराजीनुसार इतरांच्या वावतीत ४५, वर्षायिक्षा कभी नसावे, ४, अर्ज करवाची शेवटची दिनांक ०/१०५/२०१४
मुख्य पर्यवेशक (स्तर-१२)	०१ [मुंबई]	O.M क्रमांक : ३-२५/२०२० E.IIIA दिनांक: ०९/१२/२०२०. नुसार शेवटचे चेतन वजा पेन्यान	₹.७२,०००/-	RADM/SDM/DS/US च्या स्तरावरील खेवानिवृत्त सरकारी अधिकारी किंवा २. समतुत्य अनुभवाबे लोक ३. एमएस अधिकाये कामकाजाये शान आवश्यक ४. अर्ज करणावी खेवटणी दिनांक ११०७/२०४४
पर्यवेक्षकः सत्लागार (स्तर-८)	०१ [मुंबई]	O.M क्रमांक : ३-२५/२०२० E.IIIA दिनांक: ०९/१२/२०२०, नुसार शेवटचे वेतन वजा पेन्शन	₹.82,000/-	१. जमीन महसूतासह SO/SDM/तहसीलदार स्तावरील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी. किंवा २. रिअल इस्टेट बॅकिंगमध्ये किमान 0२ वर्षांचा अनुमत्

हुत राज्य सरकारा कमचारा, पटव जमीन महसूत वित्त आणि संगणव वर्षे ज्ञान आवस्थक, **किंवा** सर्वेक्षण कामाचा किमान २ वर्षांचा वेक्षणतील डिप्लोमा पदवी आणि २. जमीन सर्वेक्षण

29

र, जमान संवद्वाण कामाचा कमान र वचाया अनुभव सर्वेक्षणातील डिप्लोमा पदवी आणि प्रादेशिक भाषेचे ज्ञान. ३. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११/०७/२०२४ अधिक माहितीसाठी www.enemyproperty.mha.gov.in यावर Vacancy Circular वर भेट द्यावी.

22 23 24 25 26 27 28

by 19, 2024 81 11:00 8.ms, security and discontinuous and security and security and security and security and security and securities of the conduct for Prevention of Insider Trading in Securities of Blue and Express Limited, the Trading window would conflished main closed from July 01, 2024 to July 21, 2024. The securities may be accessed on the Company's website with bluedart, com and securities and securities and securities are securities.

Place: Mumbai Date: July 02, 2024



इंडियन ऑईल कॉपॉरेशन लिमिटेड

[CIN - L23201MH1959GOI011388] मॉदणीकृत कार्यासयः इंडियन ऑईल मनन, जी-9, असी सावर जंग नार्ग, बंद्रा (पूर्व), मुंबई – 4

क[॒] मल्ल्याविरोधात अटक वॉरंट

46 भुंबई : वंकांचे कर्ज बुडवल्याने चायकल असलेल्या मनी लॉडिंग प्रकरणात 'परागंदा गुन्हेगार' म्हणून चोषित असलेला उद्योगपती विजय

काढले आहे.

'न्याबालयातील उपस्थिती
अनिवार्य आस्त्याने अटक होहंपर्यतेच
अज्ञामीनपात्र अटक होहंपर्यतेच
अज्ञामीनपात्र अटक वोर्टर (ओपनपंडेड) काढणे आक्रयक आहे', असे
आदेशात नमूद करत न्याबाधीय
प्रस्ति, प्रस्ति नमूद करत न्याबाधीय
सन्दर्वाचिरोक्षत नक्रयेच और म्याब्ये

वर्ष 2023-24 करिता अंतिम लाभांशासाठी ''रेकॉर्ड डेट'' सूचना

कंपपुरित जैंड एनपंत्र को जेल (डिमा) (लिएन) जीविनेहरून की हिम्बरोले मिकारलेटिंग) पेक्कोरूल, 2015 था मिका 42 जनवे सूचन रेक्का की ही, आहींक ती 2023-24 कीमा कंपन्य का 10-1 आहें हैं हैं कि मुख्यास करणाव की हो, जाई की स्वारं 8, 7/- (एयं से ता का) आ प्रद्मावशिया पण्यावशीय पात्रा निश्चा करणावा है। 1, 12 जूने 2024 हैं तार्क 'वर्षा हैं दे' सूच्यू निश्च केरों जो हैं औह सर्पात, में आप वर्षा की स्वारंग की स्वारंग कर प्रदार्श में यह प्रस्थानंत, पा पादपांचा से सार्थित करणा की स्वारंग की स्वारंग हैं यह प्रस्थानंत पा

इंडियन ऑईल कॉपॉरेशन लिमिटेडकरित

10 11

सही/-(कमल कुमार न्यालानी) कंपनी संघिव नेंवाळकर यांनी तेंच वॉट कालने. चित्रांक : 2 जुलै, 2024 7 9

वस्त ता ताजन र प्रणाविष्य अर्थन अतेल. वस्त्र (देविश्त) आप्राविष्य अर्थन अतेल. त्यां ६ व मेर्किय १-२१ (एकांग्रह १६ सिम्प १-२१, १६ मार्थ १-२३, १७ मोर्केस १-२२ आर्म १ १ २-२४ मा प्रीरम्भात्र प्रयान) मार्था मेर्किय परिवास्त्रकृत्यर अमे पूर्वाप सेन्द्र अर्थ सिम्पूर्ण ताल (मिर्माक्त प्रमान सिम्पूर्णिय भाग कोलो), ज्यंत्रण परिकासिक प्रणाविष्य परिकासिक परिकास पेस्टल परा) मिला मोर्थाल अ. मिला कैस वासी तरमाति सिमा प्रमुख स्वावस्था अर्थानि नेतीनों स्वोद्ध आप्राविक्तेष्य संस्थात १० पुरिका, २०१८ समूच लगोस्त्रास्त्र क्षोणस्था पेस्ट्रस्त्री केस्त्र

स्वाक्षरा/-किशोर कुमार साह् कंपनी सचिव 14 15 16 17

18 19 20 21